



JSW Holdings Limited

Corporate Office : JSW Centre,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051.

CIN. : L67120MH2001PLC217751
Phone : +91 22 4286 1000
Fax : +91 22 4286 3000
Website : www.jsw.in/investors/holdings
Email : jswcs.holdings@jsw.in

JSWHL/SECL/25-26/13

July 8, 2025

To

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/I, G Block,
Bandra - Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051

Symbol: JSWHL

BSE Limited

Corporate Relationship Department,
P J Towers, Dalal Street, Fort,
Mumbai — 400 001

Scrip Code: 532642

Dear Sir/Ma'am

Sub: JSW Holdings Limited: Newspaper Publication

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of newspaper publication containing *inter-alia* information on participation in the 24th Annual General Meeting of JSW Holdings Limited scheduled to be held on Thursday, July 31, 2025 at 11.00 am (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means in Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi), in compliance with Circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India.

A copy of this intimation is also being made available on the Company's website.

Please take the aforesaid information on record.

Thanking you

Yours sincerely

For **JSW Holdings Limited**

Akshat Chechani
Company Secretary &
Compliance Officer



Encl: as above



Part of O. P. Jindal Group

Regd. Office : Village Vasind,
Taluka Shahapur, District Thane - 421 604
Phone : 02527- 220022/25
Fax : 02527- 220020/84

TATA FIRM LOOKING TO ACQUIRE CHAIN OF BOUTIQUE HOTELS

IHCL in expansion mode, to spend \$1 bn in 5 years

SWARAJ BAGGONKAR
Mumbai, July 7

HOSPITALITY MAJOR INDIAN Hotels (IHCL) will pump nearly ₹6,000 crore over five years into expansion activities, including a potential acquisition of a chain of boutique hotels.

Virtually addressing shareholders at the 124th annual general meeting (AGM), N Chandrasekaran, chairman, IHCL, said: "Considering a capital expenditure of ₹1,200 crore every year, we are looking at almost \$1 billion for the next five years."

From a portfolio of 350 hotels, including over 232 operational properties across multiple brands, the Mumbai-based company aims to have 700 hotels, including 500 operational hotels by the end of FY30.

The addition to the inventory will see the number of rooms jump to 70,000 by FY30 from over 42,500 currently. While IHCL's expansion plans will be spread across its brands such as Taj, Vivanta, Gateway, Seleqtions and Ginger, it is also preparing to add new brands. "We cannot expand faster, so, there is an opportunity for a chain of boutique hotels like Tree of Life. We

ROOM FOR MORE

■ IHCL currently has a portfolio of **350 hotels** including over 232 operational properties across brands

■ Company aims to have **700 hotels** by FY30 end

■ Addition to the inventory will see no. of rooms jump from over 42,500 to **70,000** by FY30

are looking at acquiring such chains," Chandrasekaran said.

In 2024, IHCL forged a strategic alliance with Tree of Life Resorts & Hotels, part of Kolkata's Ambuja Neotia Group. The chain comprises 16 properties, many of which are located at hilly locations like Dharamshala, Manali, Kumaoan and Mussoorie.

Chandrasekaran also said that though investments would be made for expansion, the share of properties owned by someone else but managed by IHCL will rise. "Some 7-8 years ago, we used to have 5% management contracts and the rest



There is an opportunity for a chain of boutique hotels like Tree of Life. We are looking at acquiring such chains

'Future bright as India's consumption boosts travel'

TATA SONS CHAIRMAN N Chandrasekaran exuded confidence that the future looks "very strong and bright" as growing consumption in India will drive the growth of the travel sector. He was sharing his outlook at the AGM of Tata Group-owned IHCL.

Addressing IHCL shareholders, Chandrasekaran said India has shown remarkable resilience against the backdrop of the significant shifts witnessed post the pandemic.

"Future looks very strong and bright as the consumption in India keeps growing and the travels will continue to increase," he said. He also said enhancing safety has become a "top priority" for Tata Group.

—PTI

Blinkit, Instamart unlikely to see big fall in losses in Q1

● Revenue growth may remain strong: Analysts

RAGHAV AGGARWAL
New Delhi, July 7

QUICK COMMERCE PLAYERS Blinkit and Instamart are unlikely to show any meaningful improvement in their April-June quarter losses despite growth in revenue, analysts said. While the gross merchandise value (GMV) and revenues are expected to surge year-on-year, investments in scaling operations—particularly dark store expansion,—will continue to weigh on their profitability.

According to analysts, the bulk of infrastructure-related investments for both companies peaked in the fourth quarter of FY25. However, expenses are not expected to decline enough in the April-June quarter to reflect in narrowed losses. Fixed costs, especially those associated with a larger store network, remain elevated.

Kotak Institutional Equities estimates Blinkit's GMV to grow 124% and revenue to increase 113% year-on-year in the April-June quarter. This growth will be primarily driven by high store additions and throughput ramp-up, which continue to keep fixed costs high. "We expect Blinkit to report contribution margin of 3.2% as a percentage of GMV, a minor 10 basis point improvement from 3.1% reported in Q4," Kotak said. It expects adjusted Ebitda losses to remain around ₹180 crore, nearly unchanged from the previous quarter.

Motilal Oswal Financial Services has pegged Blinkit's contribution margin at 3%, suggesting little movement in operational profitability. Instamart is also expected to



post healthy top-line growth, with GMV likely rising 113% year-on-year, driven again by large-scale store additions.

"Large store additions should also drive a proportionate increase in fixed costs, resulting in an adjusted Ebitda loss of ₹850 crore, similar to the loss of ₹840 crore reported in Q4," Kotak said.

An analyst tracking the sector said that profitability improvements will take another two to three quarters as a substantial portion of the dark stores reach maturity. "Each dark store typically takes 8-9 months to mature. Many stores across Blinkit and Instamart will hit that point in Q3 and Q4," the analyst said.

Despite the muted bottom-line trajectory, both platforms are expanding their market share. ICICI Securities estimates Blinkit grew more than 25% quarter-on-quarter and Instamart over 22%, compared with sector growth of under 20%. This outperformance could pressure rivals like Zepto, BBNOW, and Flipkart Minutes, all of whom have been scaling up investments to stay competitive.

Trust for AI crash victims to be institutionalised soon

SWARAJ BAGGONKAR
Mumbai, July 7

THE ₹500-CRORE TRUST, which is being formed by Tata Sons to extend financial support to victims and families of victims of the Air India crash, will likely be formally institutionalised later this month.

"This will happen in July itself or by the first half of August. The act of delineation is currently being worked upon," said an industry source.

Every affected family being directly assisted by an Air India representative, with nearly two-thirds already receiving payment or in the final stages

While Tata Sons chief N Chandrasekaran heads the trust, PB Balaji, group CFO, Tata Motors, is also a part, said the sources.

Soon after the crash, AI announced a compensation of

₹1 crore to each victim and an additional ₹25 lakh as an immediate disbursement.

"The funds from the trust will go to the families of the ones who lost their lives. This will also fund the medical expenses of those injured. It will be allocated to the students (from the BJ Medical College in which the aircraft crashed into) for their treatment. The absolute contours will be known later," a source said.

The ₹25-lakh compensation is part of the minimum legal lia-

bility for all airlines in case of death or injury for international flights under the International Civil Aviation Organisation Montreal Convention 1999.

AI has been working with affected families to arrange for interim relief. Every affected family is being directly assisted by an AI representative, with nearly two-thirds having already got payment or in final stages.

An email sent to Tata Sons remained unanswered till the time of going to press.

JSW HOLDINGS LIMITED
CIN: L67120MH2001PLC217751
Regd. Off.: Village: Vasingd, Taluka: Shahapur, District: Thane - 421 604
Phone: +91 22 4286 1000 / +91 2527 220022
Fax: +91 22 4286 3000 / +91 2527 220020
Website: www.jswn.in/investors/holdings

NOTICE OF THE 24th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING

NOTICE is hereby given that the 24th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Thursday, July 31, 2025 at 11.00 a.m. IST** through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), in accordance with the applicable provisions of Companies Act, 2013 ("the Act") and Ministry of Corporate Affairs General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 and other circulars issued thereunder ("MCA Circulars") read with the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, SEBI Circular No. SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD1/P/CIR/2023/001 dated January 5, 2023 and other circulars issued thereunder ("SEBI Circulars").

In accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the 24th AGM along with the Annual Report for FY 2024-25 as well as the login details for e-voting and process for joining the AGM through VC/ OAVM is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent/ Depositories.

Members who have not registered or who need to register/update their email address/ PAN, KYC details and Nomination, may do so as below:

a. By holders of shares held in electronic form: Members holding shares in dematerialized mode are requested to get their email address registered / updated along with PAN, KYC details and Nomination with their respective Depository Participants.

b. By holders of shares held in physical form: Members are requested to note that pursuant to the provisions of SEBI Master Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 07, 2024 read with SEBI Circular SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/81 dated June 10, 2024, it is mandatory for all holders of physical shares to furnish PAN. Choice of Nomination, Contact details (Postal Address with PIN and Mobile Number), Bank A/c details and Specimen signature for their corresponding folio numbers in writing through Form ISR - 1 along with the supporting documents, to KFin Technologies Limited ("KFin"), the Registrar and Share Transfer Agent of the Company, at Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana or by email to einward.ris@kfin.tech from their registered email-id.

Members may note that the Notice of the 24th AGM and the Annual Report for F.Y. 2024-25 will also be available on the Company's website www.jswn.in/investors/holdings, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also of KFin at www.kfintech.com. Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM are being provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing the remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting during the AGM ("e-voting") to those Members who will be present in the AGM through VC/ OAVM facility and have not cast their vote through remote e-voting. Detailed procedure for remote-voting/e-voting for shareholders holding shares in Dematerialized mode, Physical mode and for shareholders who have not registered their email address is being provided in the Notice of AGM.

Further, in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD1/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, a special window has been opened in the interest of the investors for a period of six months from July 07, 2025 to January 06, 2026 for the re-lodgement of transfer deeds that were originally submitted prior to the deadline of April 01, 2019, but were rejected, returned, or not processed due to deficiencies in documentation, process, or for any other reason. Members are requested to avail this opportunity and lodge the Transfer Deeds accordingly.

Place: Mumbai
Date: July 7, 2025

For JSW Holdings Limited
Sd/-
Akshat Chehani
Company Secretary & Compliance Officer

UTI Asset Management Company Limited
CIN: L65991MH2002PLC137867
Registered Office: UTI Tower 'Gn' Block Bandra - Kurla Complex Bandra East, Mumbai - 400 051.
Website: www.utimf.com | E-mail: cs@uti.co.in | Tel. No.: 022 6678 6666

INFORMATION REGARDING 22nd ANNUAL GENERAL MEETING

The 22nd Annual General Meeting (AGM) of UTI Asset Management Company Limited (the Company) will be held on Thursday, the 31st July, 2025 at 1600 hrs IST through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC / OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read together with general circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Master circular dated 11th November, 2024 and circular dated 3rd October, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred to as "the general circulars"), to transact the businesses set forth in the Notice of the 22nd AGM.

In compliance with the general circulars, the Notice of the 22nd AGM along with the Annual Report for the financial year (FY) 2024-25 will be sent electronically to all the members whose email addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent (RTA) / Depository Participant (DP). The same will also be available on the Company's website at www.utimf.com, websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on the website of KFin Technologies Limited (KFinTech), RTA / e-voting service provider, at <https://evoting.kfintech.com>.

Manner of casting vote(s) through remote e-voting or e-voting at the AGM:

The members holding shares either in physical form or dematerialized form, whose names appear in the register of members / list of beneficial owners as on Thursday, the 24th July, 2025 i.e. cut-off date, will be entitled to vote on businesses set forth in the Notice of the 22nd AGM. Once the vote on resolution(s) is cast, the member shall not be allowed to change it subsequently.

The remote e-voting period will commence at 0900 hrs IST on Monday, the 28th July, 2025 and will end at 1700 hrs IST on Wednesday, the 30th July, 2025.

The manner of voting remotely or during the 22nd AGM for members holding shares in dematerialized form, physical form and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice of the 22nd AGM.

The login credentials for casting votes through e-voting will be sent to the members through email. Members who do not receive email may generate login credentials by following instructions provided in the Notice of the 22nd AGM.

Dividend related Information:

A normal dividend of ₹26/- per equity share for the financial year ended 31st March, 2025 and a special dividend of ₹22/- per equity share taking overall final dividend for FY 2024-25 at ₹48 per equity share of the face value of ₹10 each has been recommended by the Board of Directors for the financial year ended 31st March, 2025, subject to the approval of the members at the 22nd AGM. The final dividend, if approved, shall be paid to those members:

- a) whose name appears in the statement of beneficial owners to be furnished by the Depositories in respect of the equity shares held in electronic form as at the end of business hours on Thursday, the 24th July, 2025; and
- b) whose name appears as member in the Company's register of members maintained by its RTA, as on Thursday, the 24th July, 2025.

As per the provisions of Section 194 of the Income Tax Act, 1961 (the IT Act) read with the provisions of the Finance Act, 2020, with effect from 1st April, 2020, dividend paid or declared / distributed by the Company shall be taxable in the hands of members. The Company, shall therefore, be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of final dividend. In order to enable the Company to determine appropriate TDS rate, members are requested to submit requisite documents as mentioned in the Notice of the 22nd AGM to the Company / its RTA.

Manner of registering mandate for receiving dividend electronically:

The final dividend, if declared by the members at the 22nd AGM, shall be paid to the members on or before Thursday, the 7th August, 2025. In order to receive the final dividend directly into the bank account, the members are requested to:

- a) Register / update their Permanent Account Number (PAN) and bank account mandates by submitting a duly filled-in and signed Investors Service Request (ISR) form i.e. Form ISR-1 along with the requisite supporting documents to the RTA of the Company, if equity shares are held in physical form; and
- b) Submit / update the PAN and bank account details with their respective DP with whom they maintain their demat accounts, if the equity shares are held in dematerialised form.

SEBI, vide its circular dated 3rd November, 2021 (subsequently amended by circulars dated 14th December, 2021, 16th March, 2023, 17th November, 2023 and 10th June, 2024) mandated that the security holders (holding securities in physical form), whose folio(s) are not updated with the KYC details (viz. PAN, Nomination, Contact Details, Mobile Number, Bank Account Details and signature, if any), shall be eligible for any payment including dividend, interest or redemption in respect of such folios, only through electronic mode with effect from 1st April, 2024 and no dividend warrant shall be issued to the shareholders whose KYC is not updated.

Manner of registering / updating email address and other KYC details:

Members holding equity shares in physical form are requested to register / update their PAN, email address, postal address, mobile number, bank account details, nomination details and signature with the Company / its RTA by submitting duly filled-in ISR forms along with the requisite supporting documents. The requisite ISR forms are available on the Company's and RTA's website at <https://www.utimf.com/amc-shareholders/investor-relations> and <https://ris.kfintech.com> respectively.

Members holding shares in dematerialized form are requested to submit / update their above details with their DP with whom they maintain demat accounts.

Members are encouraged to dematerialize their physical equity shares as it will enable the Company to serve them better.

For UTI Asset Management Company Limited
Sd/-
Arvind Patkar
Company Secretary and Compliance Officer
Membership No.: ACS 21577
Date: 7th July, 2025
Place: Mumbai

AMINES & PLASTICIZERS LTD.
Reg. Office: T-11, 3rd Floor, Grand Plaza, Paltan Bazar, G.S. Road, Guwahati - 781005, Assam.
Corp. Office: D/6 Shiv Sagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018, Maharashtra |
Phn: 022 62211000 | CIN: L2429AS1973PLC01446, Website: www.amines.com E-mail: cs@amines.com

NOTICE
(for the attention of Equity Shareholders of the Company)
Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF")

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the Final Dividend declared for the financial year 2017-18, which remained unclaimed for a period of seven (7) consecutive years will be liable to be credited to the IEPF on **October 30, 2025**. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven (7) consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

The Company has sent Individual Notices dated July 07, 2025, to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred by the Company to the Demat account of the IEPF Authority. The details of such shareholders have also been uploaded on the Company's website at <https://www.amines.com/iepf.html>.

In case the shares are held:

- **In physical form:** New share certificate(s) will be issued in lieu of the original share certificate(s) held by members for the purpose of dematerialisation and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon issue, the original share certificate(s) which stand registered in the name of shareholder will be deemed cancelled and non-negotiable.
- **In electronic form:** The Company shall inform the depository by way of Corporate Action and the demat account of the concerned shareholders will be debited for the shares liable for transfer to IEPF.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividends and Shares transferred to the IEPF pursuant to the IEPF Rules. The Shareholders can claim both unclaimed dividends and Shares transferred to the demat account of the IEPF Authority by making an online application to the IEPF Authority, for which the details are available at www.iepf.gov.in.

The Shareholders may note that the details uploaded by the Company on its website shall be deemed to be adequate notice in respect of the issue of new certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority pursuant to the Rules.

In the event the Company does not receive any communication from the concerned shareholders by **October 15, 2025**, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, dematerialise and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per procedure stipulated in the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact Ms. Chetana Badwania, RTA Executive, MUFG Intime India Pvt. Ltd. (Formerly known as Link Intime India Pvt. Ltd.), Company's R & T Agent at C-101, 24th Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel.: 1800 1020 878; Fax: - 022 49186060; Email: mt.helpdesk@in.mnms.mufg.com

For Amines and Plasticizers Limited
Sd/-
Omkar Mhamunkar
Company Secretary & Compliance Officer & Nodal Officer for IEPF (ACS 26645)

Place: Mumbai
Date: July 7, 2025

TAKE SOLUTIONS LIMITED
Enabling Business Efficiencies
Regd. Office: No.56, Ragas Building, Dr.Radhakrishnan Salai, Mylapore, Chennai-600 004
Email: secretarial@takesolutions.com, Website: www.takesolutions.com
CIN: L63090TN2000PLC046338

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2025
(₹ In Million except per share data)

Sl. No.	PARTICULARS	3 months ended June 30, 2025 (Unaudited)	Year ended Mar 31, 2025 (Audited)	3 months ended June 30, 2024 (Unaudited)
1	Revenue from operations	-	-	-
2	Exceptional Items	-	-	-
3	Profit / (Loss) before tax for continuing operation	(9.10)	7.38	(27.25)
4	Profit / (Loss) before tax for discontinued operation	-	367.02	(9.52)
5	Profit / (Loss) after tax	(9.10)	374.67	(37.48)
6	Equity Share Capital	146.22	146.22	146.22
7	Total comprehensive income	(9.27)	374.07	(37.52)
8	Earnings per share (Par value of ₹ 1/- each, not annualised) (a) Basic (b) Diluted	(0.06) (0.06)	2.56 2.56	(0.26) (0.26)

Financial Results of TAKE Solutions Limited (Standalone Information)			
1	Revenue from operations	-	8.99
2	Other income	0.06	129.76
3	Profit / (Loss) before tax for continuing operation	(21.65)	101.29
4	Profit / (Loss) before tax for discontinued operation	-	(798.65)
5	Profit / (Loss) after tax	(21.65)	(697.36)

- The Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter ended June 30, 2025 in respect of TAKE Solutions Limited ("the Company") have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on July 07, 2025. The above results have been reviewed by the Statutory auditors of the Company.
- These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular dated July 05, 2016.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.takesolutions.com



For and on Behalf of the Board of Directors

Sd/-
Srinivasan H.R.
Chairman for the meeting dated July 07, 2025

FORCE MOTORS LIMITED
CIN: L34102PN1958PLC011172
Regd. Office: Mumbai-Pune Road, Akurdi, Pune - 411 035, INDIA

NOTICE
[for the attention of equity shareholders of the Company]
Transfer of equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer & Refund) Rules, 2016 ("Rules") (including statutory modification and amendments, if any), as amended, w.r.t. transfer of shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more, to demat account of IEPF Authority.

Adhering to the requirements set out in the Rules, communication is being sent individually to the concerned shareholders for taking appropriate action(s).

The Company has also made available, a list of such shareholders and shares due for transfer to the IEPF on its website at www.forcemotors.com. The shareholders are requested to verify the details of unclaimed dividend and the shares liable to be transferred to IEPF demat Account.

The shareholders may note that the unclaimed dividend and the shares transferred to the said account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by **30th September 2025**, the Company shall, with a view to comply with the requirement set out in the Rules, transfer the dividend and shares by the due date as per the procedure stipulated therein without any further communication, which is as under:

- In case of shares held in physical form by issuance of new share certificate and thereafter transferring the same to demat account of IEPF authority.
- In case of shares held in demat mode by transfer of shares directly to demat account of IEPF Authority with the help of Depository Participant.

To claim any unpaid dividend or shares or for any further information / clarification / assistance, the concerned shareholders may contact the RTA / the Company at the below mentioned address:

Contact details of the RTA	Contact details of the Company
MUFG Intime India Pvt. Ltd., Block No.202, 2nd floor, Akshay Complex, Near Ganesh Temple, Off. Dhule Path Road, Pune - 411 001. Tel. No.: +91 20 26161629, email: pune@in.mnms.mufg.com	Secretarial Department Force Motors Limited, Mumbai-Pune Road, Akurdi, Pune - 411 035. Tel. No.: +91 20 27476381 email: compliance.officer@forcemotors.com

For Force Motors Limited
Sd/-
Place: Pune
Date: 8th July 2025
Rohan Sampat
Company Secretary & Compliance Officer

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and / or shares transferred to IEPF account pursuant to the said Rules.

NOTICE

INVITING ADVERTISEMENT Proposal
FOR KOHINOOR SQUARE CHS LTD.
Kohinoor Square, N.C. Kelkar Road,
Shivaji Park, Dadar (W), Mumbai - 400028
Kohinoor Square CHS Ltd. invites
proposals from reputed
newspapers/agencies for advertisements
project on behalf of the Society.

Interested vendors/agencies are
requested to submit their proposals within
15 days from the date of this notice.

Proposals may be sent via email to:
Email: kohinoorsquarechs@gmail.com
For further details, contact:
87790 74495 9967177879

The Society reserves the right to accept
or reject any of all proposals without
assigning any reason.

By order of the Managing Committee,
Kohinoor Square CHS Ltd.

No. BIC / CJUR / B / P / B / I / rs-46 / 2025 / 2025 / 3856
Date: 7th July 2025

(Under Order 5 Rule 20 (A))

IN THE COURT OF CIVIL JUDGE, JUNIOR DIVISION
AT BACHOLIM

Regular Civil Suit No. 48 / 2025 / B
Mrs. Supriya Nandan PanthekarPlaintiff
Versus

Mrs. Madhumati Babaji alias Madhukar
Gawas & OrsDefendants
To, Defendant 10. MS. RESHMA
MADHUKAR GAWAS aliasPRIYA
PRASHANT CHAVAN, Daughter of late
Babaji alias Madhukar Gawas, 40 years of
age, housewife, married
11. MR. PRASHANT CHAVAN, Son of Mr.
Vijay Chavan, 42 years of age, service,
married, Both residents of 7, Rafiq
Apartment, Plot No. 243, 3rd Floor, Sector
22, Turbhe, Navi Mumbai 400705

WHEREAS above named plaintiffs
have instituted a suit for Specific
Performance, Declaration, Permanent
Injunction under section 10, 22, 34, 38, 39
of the Specific Relief Act, 1963 &
Application for Temporary Injunction
against defendants under Order 39 Rule 1
of Civil Procedure Code 1908 (Copy of the
same may be collected from this Office on
any working day during the office hours)

AND WHEREAS Summons & Show
Cause Notice issued to you on the last
available addresses has been returned
to this Court unreserved.

AND WHEREAS, Adv. for the plaintiff
has filed an application before this Court praying
that you be served by substituted service by
publishing the same in any daily newspaper
having circulation in said locality and
whereas this Court is satisfied that this is
a fit case for ordering such a service.

NOW, therefore notice is hereby given
to you to appear before this Court either
in person or by a pleader duly instructed
on **7th day of August 2025 at 10.00
a.m.** to answer the claim and further you
are hereby directed to file on that day a
reply and written statement.

Take further notice that in default of your
appearance on that day of time
aforementioned, the matter will be heard
and determined in your absence.

GIVEN under my hand and the seal of
the Court this 7th day of the month of
July, 2025.

Sd/- (Ms. Anusha D. Kaisukar)
Civil Judge Junior Division 'B' Court Bacholim

नमुना क्र. ७५
**सर्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय
बृहन्मुंबई विभाग मुंबई**
**साक्षिरा, साक्षिरा मार्ग,
वरळी, मुंबई- ४०० ०३०.**

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : ACCX/1091/2025

**सार्वजनिक न्यासाचे नाव : Can and Able Arts
Foundation ... बाबत.**

अर्जदार : Maya Nagesh Rao

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की,
सहाय्यक धर्मात्य आयुक्त, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद
केलेल्या फेरफार अहवाल/अर्ज यासंबंधी मुंबई सार्वजनिक
विवरस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये
खालील मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा
न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?
- २) खाली निविदित केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची
आहे काय ?

**अ) जंगम मिळकत : रोख रु. १,०००/- मात्र
(अक्षरी रूपये एक हजार मात्र)**

ब) स्थावर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची
असेल अगर पुरावा देण्यास असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत
ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या
कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी.
त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच
मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे
समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य
ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मात्य सह आयुक्त, महाराष्ट्र
राज्य मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०७-०७-२०२५ रोजी
दिली.

(शिक्का)

सही/-
अधिक्षक (न्यास शाखा)
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र. ७५
**सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय
बृहन्मुंबई विभाग मुंबई**
**साक्षिरा, साक्षिरा मार्ग,
वरळी, मुंबई- ४०० ०३०.**

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : ACCX/948/2025

**सार्वजनिक न्यासाचे नाव : Karuna Seva Trust
... बाबत.**

अर्जदार : Mr. Uday Surendra Chandarana

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की,
धर्मात्य उप आयुक्त/सहाय्यक धर्मात्य आयुक्त, बृहन्मुंबई
विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या फेरफार अहवाल/अर्ज
यासंबंधी मुंबई सार्वजनिक विवरस्त व्यवस्था अधिनियम, १९५०
चे कलम २२/१९ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणार
आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा
न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?
- २) खाली निविदित केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची
आहे काय ?

**अ) जंगम मिळकत : रोख रु. १०,०००/- मात्र
(अक्षरी रूपये दहा हजार मात्र)**

ब) स्थावर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची
असेल अगर पुरावा देण्यास असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत
ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या
कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी.
त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच
मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे
समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य
ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मात्य सह आयुक्त, महाराष्ट्र
राज्य मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०७-०७-२०२५ रोजी
दिली.

(शिक्का)

सही/-
अधिक्षक (न्यास शाखा)
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
बृहन्मुंबई विभाग, मुंबई

PUBLIC NOTICE

My client Mrs. REBA MALYAKANTI
MAJUMDAR WIDOW OF LATE MALYAKANTI
NRIPENDRACHANDRA MAJUMDAR who died
intestate on 02/05/2024 thus my client
MRS.REBA MALYAKANTI MAJUMDAR is THE
ONLY LEGAL HEIR POSSESSOR OF
RESIDENTIAL PROPERTY FLAT NO. C - 214,
PIONEER HERITAGE(SAPPHIRE) CO. OP.
HSG. SOC. LTD. Linking Road Extension
Daulat Nagar, off S.V. Road, Santacruz (west)
Mumbai-400054.

My client Mrs. REBA MALYAKANTI
MAJUMDAR has applied to the said society to
all related documents from her husband name to her
Name.

Any person/s, having any claim, claim of heirship,
or objection over the said property or any part
thereof should be brought in the knowledge of
undersigned advocate within 15 days from the
issue of this Notice, else the above property and
it's membership shall be transferred from Late :
MALYAKANTI NRIPENDRACHANDRA
MAZUMDAR TO MRS.REBA MALYAKANTI
MAJUMDAR (WIDOW and legal heir of LATE
MALYAKANTI MAJUMDAR) No claim, objection
will be entertained after time prescribed above,
and received if any will be considered as waived
or abandoned.

Place: Mumbai Mohd. Naseem Ansari
Date: 08/07/2025 (Advocate High Court)

Office No 5 A- Wing, Indira Gandhi Nagar, CHS.,
A.K. Marg, Opp. Ankar Hotel, Near Bandra Court,
Bandra (E), Mumbai - 400051 • Mobile : 8652800786

IN THE COURT OF THE JOINT MAMLTADAR III
OF PERNEM TALUKA, PERNEM GOA

Case No. JM-IIITC /DNC / 04 / 2022
Mr. Vithal Sagan Gowkar, r/o H. No. 328,
Junaswada, Mandrem, Pernem, Goa ...Applicant
V/S

1. Ghanashyam Vaikunth Joshi 2. Dvarkanath
Vaikunth Joshi 3. Anant Ganesh Desai r/o
Swatantra Sankar Nagar, CHS Limited, 23C, Flat
No. 41, Amboli, Andheri, Mumbai, Maharashtra
400054.Vasudev Balaji Desai (since deceased
thr. his legal heirs) 4a. Girish Vasudev Desai, 4b.
Suman Girish Desai 5. Mukund Balaji Desai
(since deceased through his legal heirs) 5a.
Sudhir Mukund Desai, r/o Desai House, Lane No.
41, Sukhadas, Pandurang Wadi, Goregaon
Mumbai, Maharashtra 400063 6. Sadanand
Vaikunth Joshi 7. Sadashiv Ramkrishna Joshi 8.
Premabai Ramchandra Desai 9. Govind Vyankoji
Desai 10. Bhalchandra Vyankaji Desai, Both r/o
H. No. 47/8, Pandamthi Kolam, Velim
Chowk, Charni Road East, Bhamburda Wadi,
Mumbai, Maharashtra. 400 004. 11. Ramnarsh
Vaikunth Joshi 12. Govind Vishram Paraskar 13.
Mularam V Choudhary 14. Union Global
Adventures Private Ltd. 15. Pradeep R.
Harmalkar, all r/o Junaswada, Mandrem,
Pernem, Goa. 16. Govt. Goa PWD, Porvornim,
Goa

PUBLIC NOTICE
To, The Opponents

WHEREAS the above named applicants have
filed an application under section 7 of the Goa
Damam & Dlu Agricultural Tenancy Act 1964 in
this Court against you for Tenancy Declaration
of the property surveyed under Survey No. 272/1
admeasuring an area of 5198 sq. mtrs situated
in the Village Mandrem of Pernem, Goa (The
copy of the application may be collected from
this Court on the date of hearing)

WHEREAS the notice sent to the above
opponents are returned back unserved with
postal remarks "Expired".

AND WHEREAS the applicant vide their
application dated 02/11/2023 along with affidavit
have stated that he is not aware of the legal heirs
of the opponents and also not aware of the new
addresses of all the opponents. The applicants
are unaware about the present address of the
opponents and has prayed to serve the said
opponents through publication in the local daily
newspaper.

AND WHEREAS after considering the request
of the applicant, I have come to the conclusion
that this is a fit case for publishing the notice in
Goa.

NOW THEREFORE notice is hereby given
under Order 1 Rule 20(1-A) of CPC 1908 to
Opponents to appear in this Court on
08/08/2025 at 3.00 p.m. in person or through
duly authorized agent failing which ex-parte
order shall be passed and the matter shall be
decided in her absence.

Given under my hand and the seal of this
Court this 3rd day of July 2025

Sd/- Ranjeet R. Salgaonkar
Mamltadar of Pernem Taluka &
HC of Joint Mamltadar III of Pernem, Pernem Goa

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public
at large that, late Mrs. Jayavanti Nadkarni, who
passed away on 01-12-2021, intestate and who was the absolute
owner of Flat No. 207, 2nd Floor, Wing- B-2,
admeasuring 435 Sq. Ft. carpet, in the Society known as
Rajashree Shopping Center Co-operative
Housing Society Ltd., situated at land bearing Old Survey
No. 511-A, New Survey No. 137, Hissa no. 01 of
Village Bhayander, Taluka and district Thane within
the limit of Mira- Bhayander Municipal
Corporation, and were holding 05 Shares of Rs. fifty each bearing no. 386
and 390 (both inclusive), under Share
Certificate No. 77, leaving behind her, a sole
legal heir 1. Mr. Milind Jayavant Nadkarni (Son).

The above legal heir want to transfer all right, title and interest of deceased's flat and Shares in his favour to my client, Mr. Milind Jayavant Nadkarni, the undersigned advocate hereby invites
claims or objections, if any, against or in the said property or any part thereof, by any way are hereby required to intimate the same to undersigned advocate alongwith the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice, failing which, we will presume that no such claim or objection exist and the said flat will be transferred in name of Mr. Milind Jayavant Nadkarni without reference to any such claim or claims and the same will be considered as waived or abandoned.

Date: 08.07.2025
Place: Thane
Sd/-
Ajit Upadhyay
Advocate, High Court
B-4213, Rajashree Shopping Center CHS LTD., Opp. Railway Station, Mira Road (East), Thane- 401107

सार्वजनिक नोटीस

सर्व संबंधित व्यक्तींना कळविण्यात येते की श्री. विनायक राजाराम अमरे, वय ८० वर्ष, (आधर क्र. 4598 4150 8169), राहणार बी. -००५ जी.एस.सुमन कॉम्प्लेक्स, सी.एस.मार्ग, दादर। हेदाई हॉस्पिटलच्या मागे, विरार (पुर्व), दिनांक २. ४०३१०५, यांचे दिनांक ०५/०७/२०२५ रोजी संविजनी हॉस्पिटल विरार (पु.) येथे निधन झाले आहे. त्यांनी दिनांक २९/०७/२०२४ रोजी मृत्युपत्र (वसीयतनामा) तयार केला होता. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या संपत्तीचे वाटप खालील लाभधारकांना करण्याचे नमूद केले आहे. श्री. अरुण राजाराम अमरे व सी. सुभाषी अरुण अमरे यांना स्थावर मिळकत: निवासी सदनिवासी क्र. बी/००५, तळमजला, सुमन ४ को. ऑफ. हो. सो. लि., सुमन कॉम्प्लेक्स, बिल्डींग नं. ४, छत्रपती संभाजी राव, विरार (पु.) ता. वरई, जि. पालघर ४०१३०३, मृत्युपत्र अन्वये हि निवासी सदनिवासी लाभधारकांचे नाव दिले आहे आणि कोणत्याही व्यक्तींनी या मृत्युपत्राविरुद्ध दावा करायचा असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून [३०] दिवसांच्या आत खालील पत्त्यावर संपर्क साधायचा: ही नोटीस कायदेशीर प्रसिध्दवा भग्न मृत्युपत्र (वसीयत) बाबत कोणासाठी आक्षेप असल्यास तो वरील काळाबाशीत नोंदवावा.

सही/-

वकील उच्च न्यायालय

ऑफीस:- ०१, सिद्धिविनायक बिल्डिंग, पहिला मजला, संविजनी हॉस्पिटलच्या मागच्या गेटच्या समोर, विरार (पु.) ४०१३०३.

(मो. नं. ९८६९२४५५८८)
संयुक्त: विरार दिनांक: ०८/०७/२०२५

जाहीर नोटीस
मे. माहीम कंठी बार, सीएल-३, अनुज्ञप्ती क्र. ७५ ही अनुज्ञप्ती शीर्ष क्र. ०१, व्हीकेटीरी हाऊस, पितंबार लेन, माहीम, मुंबई-१६ या ठिकाणी श्री. सदाशिव शेठ्ठी व श्री. राजेश सदाशिव शेठ्ठी यांचे नावे भागीदारी करारवत असून सदर अनुज्ञप्तीचे अनुज्ञातीधारक/भागीदार श्री. सदाशिव सी. शेठ्ठी यांनी या कार्यालयास सादर केलेल्या दि. ०४ एप्रिल, २०२५ रोजीच्या वित्तीय अर्जाव्यवस्थांच्या नावे कार्यरत असलेली मे. माहीम कंठी बार, सीएल-३, क्र. ७५ या अनुज्ञप्तीमधून त्यांचे नाव कमी करणेबाबत या कार्यालयास वित्तीय केली आहे. तरी याबाबत कोणास काही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप ही नोटीस प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून १५ दिवसांच्या आत "अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर, जुने जंक्शन चर, दुसरा मजला, फोर्ट, मुंबई-४००००१" या पत्त्यावर पाठवावी. जर वलीर मुदतीत कोणत्याही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास मे. माहीम कंठी बार, सीएल-३, अनुज्ञप्ती क्र. ७५ या अनुज्ञप्तीमधून अनुज्ञातीधारक/भागीदार श्री. सदाशिव सी. शेठ्ठी यांचे नाव कमी करण्यात येईल.

स्वाक्षरीत/-
जिल्हाधिकारी, मुंबई शहर कंठीत

PUBLIC NOTICE - LOSS OF ORIGINAL DOCUMENTS

Notice is hereby given that the Original Agreement for Sale (PLR No. 4330/2009, dated 21/10/2009) and Original Rectification Deed (PLR No. 4333/2009, dated 21/10/2009) related to Flat No. A - 201, Second Floor, admeasuring 1325 sq. ft. (123.14 sq. mtrs), in the building "CENTRE POINT", on City Survey No. 1630/1848, Survey No. 114 / 3, Village - Palghar, Tal. & Dist. - Palghar, purchased by Ramadevi Ramakrishna Chunduru on 21/06/2005, have been lost while travelling from Center Point to Palghar Tehsil/Office.

The original documents were handed over to the purchaser post - registration (PLR/5245/2025). A police complaint has been filed at Palghar Police Station on 03/07/2025.

All persons are hereby cautioned not to transact on the basis of these lost documents. Any person having claims, rights, or interest in the said property must notify the undersigned in writing with supporting documents within 14 days from this notice, failing which such claims shall be deemed waived and abandoned.

Dated this:08th Day of July, 2025
Office: Avhad & Associates, 17, Lokmanya Apartment, Opp. Panchayat Samiti, Kacheri Road, Palghar (W), Tal. Dist. Palghar, Sd/-
Contact No.: 9323999333 (Adv. Jayesh Avhad) Advocate

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Dr. Mrs. Geeta Dhairyawan and Mr. Ashwini Kumar C. Dhairyawan have purchased Consignatory Deed No. 2, on the Ground Floor from M/s. Parash Brothers (Builder/Developer) vide an Agreement dated 28.03.1977, which is duly registered with the Sub-Registrar under Document No. BDR-15/16989/2022. At the time of the said purchase, the society for the building was not formed. Subsequently, the society was formed and registered under the name Pandurang Vilas Co-operative Housing Society Ltd., having Registration No. BOM/HSGS/62244/1960, situated at Linking Road, Charni Road, Mumbai - 400 052. However, no Share Certificate was issued to them at the time of the society's formation. We have now received an application to issue share certificate in respect of the said premises. Any person having any objection or claim in respect of the issuance of the share certificate is hereby requested to inform the society in writing within 15 days from the date of this notice. Failing which, the society will proceed with issuing the share certificate to applicant as per rules and regulations.

Sd/-
Secretary of Pandurang Vilas Co.op. Hsg. Soc. Ltd.
Mob No : 7208424914
Date: 08-07-2025 / Place: Mumbai

जाहीर नोटीस

सहायक निबंधक, पसेत्या, मुंबई
महाराष्ट्र राज्य विरार कमी सदका कोषाच्या फंडातून मि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, द्वाां कृपा को-ऑप हीसिंग सोसायटी, हुमन चौर, नवधर रोड, मुमुंबई (पुर्व), मुंबई-४०००२१.

युवा कोकण सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई शाखा : दिवा
२१-२२-२३-२४-२५-२६-२७-२८-२९-३०-३१-३२-३३-३४-३५-३६-३७-३८-३९-४०-४१-४२-४३-४४-४५-४६-४७-४८-४९-५०-५१-५२-५३-५४-५५-५६-५७-५८-५९-६०-६१-६२-६३-६४-६५-६६-६७-६८-६९-७०-७१-७२-७३-७४-७५-७६-७७-७८-७९-८०-८१-८२-८३-८४-८५-८६-८७-८८-८९-९०-९१-९२-९३-९४-९५-९६-९७-९८-९९-१००-१०१-१०२-१०३-१०४-१०५-१०६-१०७-१०८-१०९-११०-१११-११२-११३-११४-११५-११६-११७-११८-११९-१२०-१२१-१२२-१२३-१२४-१२५-१२६-१२७-१२८-१२९-१३०-१३१-१३२-१३३-१३४-१३५-१३६-१३७-१३८-१३९-१४०-१४१-१४२-१४३-१४४-१४५-१४६-१४७-१४८-१४९-१५०-१५१-१५२-१५३-१५४-१५५-१५६-१५७-१५८-१५९-१६०-१६१-१६२-१६३-१६४-१६५-१६६-१६७-१६८-१६९-१७०-१७१-१७२-१७३-१७४-१७५-१७६-१७७-१७८-१७९-१८०-१८१-१८२-१८३-१८४-१८५-१८६-१८७-१८८-१८९-१९०-१९१-१९२-१९३-१९४-१९५-१९६-१९७-१९८-१९९-२००-२०१-२०२-२०३-२०४-२०५-२०६-२०७-२०८-२०९-२१०-२११-२१२-२१३-२१४-२१५-२१६-२१७-२१८-२१९-२२०-२२१-२२२-२२३-२२४-२२५-२२६-२२७-२२८-२२९-२३०-२३१-२३२-२३३-२३४-२३५-२३६-२३७-२३८-२३९-२४०-२४१-२४२-२४३-२४४-२४५-२४६-२४७-२४८-२४९-२५०-२५१-२५२-२५३-२५४-२५५-२५६-२५७-२५८-२५९-२६०-२६१-२६२-२६३-२६४-२६५-२६६-२६७-२६८-२६९-२७०-२७१-२७२-२७३-२७४-२७५-२७६-२७७-२७८-२७९-२८०-२८१-२८२-२८३-२८४-२८५-२८६-२८७-२८८-२८९-२९०-२९१-२९२-२९३-२९४-२९५-२९६-२९७-२९८-२९९-३००-३०१-३०२-३०३-३०४-३०५-३०६-३०७-३०८-३०९-३१०-३११-३१२-३१३-३१४-३१५-३१६-३१७-३१८-३१९-३२०-३२१-३२२-३२३-३२४-३२५-३२६-३२७-३२८-३२९-३३०-३३१-३३२-३३३-३३४-३३५-३३६-३३७-३३८-३३९-३४०-३४१-३४२-३४३-३४४-३४५-३४६-३४७-३४८-३४९-३५०-३५१-३५२-३५३-३५४-३५५-३५६-३५७-३५८-३५९-३६०-३६१-३६२-३६३-३६४-३६५-३६६-३६७-३६८-३६९-३७०-३७१-३७२-३७३-३७४-३७५-३७६-३७७-३७८-३७९-३८०-३८१-३८२-३८३-३८४-३८५-३८६-३८७-३८८-३८९-३९०-३९१-३९२-३९३-३९४-३९५-३९६-३९७-३९८-३९९-४००-४०१-४०२-४०३-४०४-४०५-४०६-४०७-४०८-४०९-४१०-४११-४१२-४१३-४१४-४१५-४१६-४१७-४१८-४१९-४२०-४२१-४२२-४२३-४२४-४२५-४२६-४२७-४२८-४२९-४३०-४३१-४३२-४३३-४३४-४३५-४३६-४३७-४३८-४३९-४४०-४४१-४४२-४४३-४४४-४४५-४४६-४४७-४४८-४४९-४५०-४५१-४५२-४५३-४५४-४५५-४५६-४५७-४५८-४५९-४६०-४६१-४६२-४६३-४६४-४६५-४६६-४६७-४६८-४६९-४७